

CG-11-2020

WINTER EXAM 2020

Subject Name : NA-325\_Advanced Accounting-II-XXIX\_VI

Date : 16/03/2021

Duration : 60 min. |

Instruction / सुचना / :-

- \* Follow the detail instructions given on OMR Sheet
- \* ओ एम आर वरील सर्व सूचनांचे पालन करावे.

Q.1 The departmental accounting enables a business firm to Maximize -

विभागीय लेखा एक व्यवसाय फर्मला ..... जास्तीत जास्त करण्यास सक्षम करते

- |                  |                      |
|------------------|----------------------|
| A] Profit [नफा]  | C] Cash [रोख]        |
| B] Losses [तोटा] | D] Assets [मालमत्ता] |

Q.2 In departmental accounting, where separate books are kept for each department. It is commonly referred to as :  
प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे सर्व खाते पुस्तक ठेवतो, सामान्यात: असे म्हटले जाते

- |   |   |
|---|---|
| A] Independent Accounting [स्वतंत्र लेखा] | C] Consolidated accounting [एकत्रित लेखा] |
| B] Columnar accounting [स्तंभ लेखा]       | D] Single entry system [एक नोंद पद्धत]    |

Q.3 Which of the following is a method of departmental accounting ?

विभागीय लेखण्याची पद्धत खालीलपैकी कोणती आहे ?

- |  |   |
|--|---|
| A] Debtor's system [ऋणको पद्धत]        | C] Stock and Debtor's system [स्कंध आणि अधमर्ण पद्धत] |
| B] Independent method [स्वतंत्र पद्धत] | D] Single entry system [एक नोंद पद्धत]                |

Q.4 In Departmental of Accounting canteen expenses are apportioned on the basis of -

विभागीय लेखण्यात कॅन्टीन खर्चाचे विभाजनाचा आधार

- |  |   |
|--|---|
| A] Food items purchased [न्न खरेदी केलेल्या वस्तू] | C] Food items sold [अन्न विक्री केलेल्या वस्तू] |
| B] Number of employees [कर्मचारी संख्या]           | D] Average stock [सरासरी स्कंध]                 |

Q.5 Work manager salary is apportioned on the basis of .....

कार्य व्यवस्थापकाचा पगार वाटपाचा आधार

- |  |  |
|--|--|
| A] Purchase of each department [प्रत्येक विभागाची खरेदी] | C] Time spent in each department [प्रत्येक विभागात दिलेला वेळ] |
| B] Sales of each department [प्रत्येक विभागाची विक्री]   | D] Value of plant & machinery [यंत्र व सयंत्राची किंमत]        |

Q.6 Selling expenses are apportioned on the basis of -

विक्री खर्च विभाजनाचा आधार

- |                                    |                                      |
|------------------------------------|--------------------------------------|
| A] No of customers [ग्राहक संख्या] | C] Sales [विक्री]                    |
| B] Purchase [खरेदी]                | D] No of employees [कर्मचारी संख्या] |

Q.7 Group insurance premium is apportioned on the basis of -

गट विभा प्रण्याजी विभाजनाचा आधार

- |                                       |                                      |
|---------------------------------------|--------------------------------------|
| A] No of employees [कर्मचारी संख्या]  | C] No of supervisors [देखरेख संख्या] |
| B] No of managers [व्यवस्थापक संख्या] | D] Direct wages [प्रत्यक्ष मजूरी]    |

Q.8 Depreciation is apportioned on the basis of -

घसारा विभाजनाचा आधार

- |                     |                                   |
|---------------------|-----------------------------------|
| A] Purchase [खरेदी] | C] Advertisements [जाहीरात]       |
| B] Sales [विक्री]   | D] None of these [वरिल पैकी नाही] |

Q.9 Rent, rates and taxes are apportioned on the basis of -

भाडे, दर आणि कर विभाजनाचा आधार

- |                     |                                      |
|---------------------|--------------------------------------|
| A] Sales [विक्री]   | C] No of employees [कर्मचारी संस्था] |
| B] Purchase [खरेदी] | D] Area [जागेच्या प्रमाणात]          |

Q.10 Discount allowed is apportioned on the basis of -

दिलेला अपहार विभाजनाचा आधार

- |    |    |
|----|----|
| A] | C] |
|----|----|

Purchase [खरेदी]

Goods manufactured [उत्पादीत वस्तू]

B] No of customers [ग्राहक संख्या]

D] Sales [विक्री]

Q.11 Preliminary expenses is shown on -

प्रारंभिक व्यय ..... ला दाखवितात

A] Expenditure side of capital A/c [भांडवल लेखा खर्च बाजू]

C] Dr. side of Revenue A/c [आगम लेखा नवी बाजू]

B] Receipt side of capital A/c [भांडवल लेखा प्राप्ती बाजू]

D] Cr. side of Revenue A/c [आगम लेखा जमा बाजू]

Q.12 Cost of Licence is shown on -

परवाना शुल्क ..... ला दाखवितात

A] Expenditure side of capital A/c Receipt's side of capital A/c Dr. side of Revenue A/c Cr. side of Revenue A/c [भांडवल लेखा खर्च बाजू]

C] Dr. side of Revenue A/c [आगम लेखा नवी बाजू]

B] Receipt's side of capital A/c [भांडवल लेखा प्राप्ती बाजू]

D] Cr. side of Revenue A/c [आगम लेखा जमा बाजू]

Q.13 Law and Parliamentary charges is shown on -

कायदेमंडळाचा खर्च ..... ला दाखवितात

A] Receipt's side of capital A/c [भांडवल लेखा प्राप्ती बाजू]

C] Revenue A/c [आगम लेखा]

B] Expenditure side of capital A/c [भांडवल लेखा खर्च बाजू]

D] Net Revenue A/c [शुद्ध आगम लेखा]

Q.14 Law charges is shown on .....

विधी खर्च ..... ला दाखवितात

A] Net Revenue A/c [शुद्ध आगम लेखा]

C] Capital A/c [भांडवल लेखा]

B] Revenue A/c [आगम लेखा]

D] None of these [वरील पैकी नाही]

Q.15 Investment is shown on -

विनियोग ..... ला दाखवितात

A] Revenue A/c [आगम लेखा]

C] General Balance Sheet [सामान्य स्थिति विवरण]

B] Net Revenue A/c [शुद्ध आगम लेखा]

D] Capital Account [भांडवल लेखा]

Q.16 Reserve &amp; Funds (All types) is shown on -

संचिती आणि निधी ( सर्व प्रकारची ) ..... ला दाखवितात

A] Revenue A/c [आगम लेखा]

C] General Balance [सामान्य स्थिति विवरण]

B] Net Revenue A/c [शुद्ध आगम लेखा]

D] Sheet Capital Account [भांडवल लेखा]

Q.17 Compulsory transfer to contingency Reserve .....% of the cost fixed Assets.

स्थिर संपत्तीच्या मुद्द्यावर ..... % संभाष्य संचितीला स्थानांतरण करणे अनिवार्य आहे .

A] mini. 25, max. 50 mini. 50, max. 75 mini. 0.025, max. 0.05 mini. 0.25, max. 0.50 [कमीत कमी २५, जास्तीत जास्त ५०]

C] mini. 0.025, max. 0.05 [कमीत कमी ०.०२५ जास्तीत जास्त ०.०५]

B] mini. 50, max. 75 [कमीत कमी ५०, जास्तीत जास्त ७५]

D] mini. 0.25, max. 0.50 [कमीत कमी ०.२५ जास्तीत जास्त ०.५०]

Q.18 Capital Account on each side there are ..... columns for amount.

भांडवल लेख्यात प्रत्येक बाजूला रकमेसाठी ..... स्तंभ असतात

A] 1 [1]

C] 4 [4]

B] 2 [2]

D] 5 [3]

Q.19 In Electricity company the ordinary balance sheet is split in ..... parts.

विद्युत कंपनी मध्ये सामान्य स्थिति- विवरणाचे ..... भागात विभागतात

A] Five [पाच]

C] Three [तिन]

B] Four [चार]

D] Two [दोन]

Q.20 Electricity Generation Expenses is -

विद्युत निर्माण खर्च ..... आहे

A] Coal [कोळसा]

C] Oil [तेल]

B] Wages [मजूरी]

D] All of the above [वरील सर्व]

Q.21 Credit side of Memorandum Debtor's Account indicates -

स्मरण ऋणको लेख्याची जमा बाजू दर्शविते

- A] Container's retained (sold) [कंटेनरची विक्री] C] Opening Balance [प्रारंभण अधिक्क्य] 114  
 B] Container's sent [पाठविलेले कंटेनर] D] None of the above [वरील पैकी नाही] 114

Q.22 If the buyer returned the barrel within a month then only ..... will be charged.

- जर खरेदीदाराने महिन्याच्या आत बॅरल परत केल्यास त्यांना फक्त ..... आकारला जातो 114  
 A] Rent [भाडे] C] Sales Price [विक्री किंमत] 114  
 B] Cost Price [मुळ किंमत] D] None of these [वरील पैकी नाही] 114

Q.23 Packages or containers play an important role in ..... sales.

- पॅकेज किंवा कंटेनर विक्री ..... महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात 114  
 A] Decreasing [कमी करण्यात] C] Both A & B [दोन्ही अ आणि ब] 114  
 B] Increasing [वाढविण्यात] D] None of these [वरील पैकी नाही] 114

Q.24 LIFO means -

- लीफो म्हणजे ---- 114  
 A] Last in final out [शेवटी आगमण अंतिम निर्गमण] C] Both A and B [दोन्ही अ आणि ब] 114  
 B] Last in first out [शेवटी आगमण प्रथम निर्गमण] D] None of these [वरील पैकी नाही] 114

Q.25 When sold scrap ..... A/c is credited.

- अवशेष विक्रीबद्दल ..... खाते जमा करतात. 114  
 A] Stock [स्कंध] C] Both A & B [दोन्ही अ आणि ब] 114  
 B] Trading [व्यापार] D] None of these [वरील पैकी नाही] 114

Q.26 Drums with the company on closing date is shown on -

- कंपनी जवळील शेवटच्या तारखेला शिल्लक असलेले ड्रम ..... ला दर्शवितात. 114  
 A] Dr. side of Memorandum Debtor's A/c [स्मरण ऋणको 114  
 लेखा नवी बाजू] C] Cr. side of Drums Stock A/c [ड्रम्स स्कंध लेखा जमा बाजू]  
 B] Cr. side of Memorandum Debtor's A/c [स्मरण ऋणको 114  
 लेखा जमा बाजू] D] Dr. side of Drums Stock A/c [ड्रम्स स्कंध लेखा नवी बाजू]

Q.27 Drums returned by customer is shown on -

- ग्राहका कडून परत आलेले ड्रम्स ..... ला दर्शवितात. 114  
 A] Drums stock A/c [ड्रम्स स्कंध लेखा] C] Dr. side of Memorandum Debtor's A/c [स्मरण ऋणको लेखा नवी बाजू] 114  
 B] Drums Trading A/c [ड्रम्स व्यापार लेखा] D] Cr. side of memorandum Debtor's A/c [स्मरण ऋणको लेखा जमा बाजू] 114

Q.28 Drums sent out to customer is shown on -

- ग्राहकांना पाठविण्यात आलेले ड्रम्स ..... ला दर्शवितात 114  
 A] Dr. side of Drums Stock A/c [ड्रम्स स्कंध लेखा नवी बाजू] C] Cr. side of Memorandum Debtor's A/c [स्मरण ऋणको लेखा जमा बाजू] 114  
 B] Cr. side of Drums Stock A/c [ड्रम्स स्कंध लेखा जमा बाजू] D] Dr. side of Memorandum Debtor's A/c [स्मरण ऋणको लेखा नवी बाजू] 114

Q.29 Drums purchase is shown on -

- ड्रम्सची खरेदी ..... ला दर्शवितात. 114  
 A] Cr. side of Drums Trading A/c [ड्रम्स व्यापार लेखा जमा 114  
 बाजू] C] Cr. side of Drums stock A/c [ड्रम्स स्कंध लेखा जमा बाजू]  
 B] Dr. side of Drums Trading A/c [ड्रम्स व्यापार लेखा नवी 114  
 बाजू] D] Dr. side of Drums stock A/c [ड्रम्स स्कंध लेखा नवी बाजू]

Q.30 No opening or closing stock in the ..... account

- ..... लेख्याला प्रारंभण किंवा संवरण स्कंध येत नाही. 114  
 A] Memorandum Debtor's A/c [स्मरण ऋणको लेखा] C] Profit and Loss A/c [लाभालाभ लेखा] 114  
 B] Container's stock A/c [कंटेनर स्कंध लेखा] D] Container's Trading A/c [कंटेनर व्यापार लेखा] 114

Q.31 The persons who come to the solicitor for such Legal matters are called -

- अशा कायदेशीर बाबीसाठी सॉलिसिटरकडे येणा-या लोकांना ..... म्हणतात. 114  
 A] Clients [आशिल] C] Seller [विक्रेता] 114

B]Customers [ग्राहक]

D]Purchaser [खरेदीदार]

Q.32 A solicitor's main income in his fees, this is known as .....

सॉलिसिटरचे मुख्य उत्पन्न त्याची फीस, त्याला ..... म्हणतात.

A]Loss cost [तोटा खर्च]

C]Average cost [सरासरी खर्च]

B]Profit cost [नफा खर्च]

D]None of these [वरील पैकी नाही]

Q.33 Profit cost it is shown on the ..... side of his Profit &amp; Loss Account.

नफा खर्च त्याच्या नफा तोटा लेखात ..... बाजूला दाखवितात.

A]Debit [नवी]

C]Either Credit or Debit [जमा किंवा नावे पैकी एक]

B]Credit [जमा]

D]None of these [वरील पैकी नाही]

Q.34 The total bill is known as .....

एकूण बिल ..... म्हणून ओळखले जाते.

A]Profit cost [नफा खर्च]

C]Both A &amp; B [दोन्ही अ आणि ब]

B]Bill of cost [खर्चाचे बिल]

D]None of these [वरील पैकी नाही]

Q.35 List 'E' indicates .....

यादी 'इ' दर्शविते .....

A]Deficiency [हिनता]

C]Property [मालमत्ता]

B]Book Debts [पुस्त ऋण]

D]Bills of Exchange [विनिमय विपत्र]

Q.36 List 'F' indicates .....

यादी 'फ' दर्शविते.

A]Deficiency [हिनता]

C]Book Debts [पुस्त ऋण]

B]Property [मालमत्ता]

D]Bills of Exchange [विनिमय विपत्र]

Q.37 List 'G' indicates .....

यादी 'ग' दर्शविते.

A]Property [मालमत्ता]

C]Deficiency [हिनता]

B]Book Debts [पुस्त ऋण]

D]Bills of Exchange [विनिमय विपत्र]

Q.38 List 'H' indicates .....

यादी 'ह' दर्शविते.

A]Property [मालमत्ता]

C]Bills of Exchange [विनिमय विपत्र]

B]Book Debts [पुस्त ऋण]

D]Deficiency [हिनता]

Q.39 Solicitors maintain the books of Account .....

सॉलिसिटर ..... लेखा पुस्तके ठेवतात.

A]Cash Book [रोख पुस्तक]

C]Clients Disbursement Ledger [आशिलांचे वितरण प्रपंजी]

B]Petty Cash Book [लघूरोख पुस्तक]

D]All of the above [वरील सर्व]

Q.40 Client's Ledger is ruled with ..... column on the debit side.

आशिलांच्या प्रपंजी मध्ये नावे बाजूला ..... स्तंभ असतात.

A]Two [दोन]

C]Five [पाच]

B]Four [चार]

D]Three [तीन]